

August 27, 2019

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Mumbai – 400 051

BSE Limited
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001

Sub: Intimation regarding Publication of 31st Annual General Meeting (AGM) Notice

Dear Sirs,

This is in continuation to our communication dated August 23, 2019, wherein the Company had duly intimated to the Stock Exchange(s) about the commencement of dispatch of Annual Report of the Company for the financial year 2018-19 along with Notice calling the 31st Annual General Meeting, electronically to all the members whose E-mail IDs are registered with the Company / Depository Participant(s) and physically to all other members at their registered address.

Pursuant to the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Companies Act, 2013 and rules made thereto, the Company had duly published the Notice of 31st Annual general Meeting in two newspapers viz. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on August 27, 2019.

Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record. You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking you

Yours faithfully,

For Dish TV India Limited



Ranjit Singh
Company Secretary
Membership No.-A15442



Encl.: As above

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ARSHAD ANWARALI MACHIWALA TO ARSHAD ANWARALI MERCHANT AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO. M-1949500. CL-80896

I HAVE CHANGED MY NAME FROM ZEENAT MUNAWER KERAWALA TO ZEENAT ARSHAD MACHIWALA AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO. M-1949511. CL-80896 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ZEENAT ARSHAD MACHIWALA TO ZEENAT ARSHAD MERCHANT AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO. M-1951193. CL-80896 B

WE, ARSHAD ANWARALI MERCHANT AND ZEENAT ARSHAD MERCHANT HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM ZAIN ARSHAD MACHIWALA TO ZAIN ARSHAD MERCHANT AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO. M-1953937. CL-80896 C

I HAVE CHANGED MY NAME FROM GHANSHYAM JAISWAL TO GHANSHYAM DAS JAISWAL AS PER AFFIDAVIT NO. VL 602935 DATED: 26/08/2019. CL-80906

I THANAKODI KARTHIKEYAN HAVE CHANGED MY MINOR SON NAME FROM "DHARINIDHARAN" TO "DHARANIDHARAN KARTHIKEYAN" AS PER GAZETTE COPY NO. M-1956705 CL-215

I THANAKODI KARTHIKEYAN HAVE CHANGED MY MINOR DAUGHTER NAME FROM "SHAKTHIREKA" TO "SHAKTHIREKA KARTHIKEYAN" AS PER GAZETTE COPY NO. M-1956751 CL-215 A

I JAYANTKUMAR M.VJI MORABIA R/O 17, GALA SADAN S.K.BOLE ROAD, DADAR (W), MUMBAI-400028 HAS CHANGED MY NAME TO JAYANTILAL MAVJI MORABIA AS PER AFFIDAVIT DATED 26TH AUGUST, 2019 CL-203

I HAVE CHANGED MY NAME FROM PAMELA PEARL ASHOK KUMAR SINGH TO PAMELA SAMEER D'MELLO AS PER THE AFFIDAVIT. CL-239

I HAVE CHANGED MY NAME FROM TANIA VIANA LASRADO TO TANIA LASRADO FERNANDES AS PER THE GAZETTE. CL-239 A

I HAVE CHANGE MY NAME FROM KARIM GULAM MOHAMED CHAGHANI TO KARIM GULAM MOHAMED CHAGANI AS PAR ADHAR CARD. CL-260

I HAVE CHANGE MY NAME FROM GULAM MOHAMED CHAGANI TO GULAM MOHAMED CHAGANI AS PAR ADHAR CARD. CL-260 A

I HAVE CHANGE MY NAME FROM MUNIRA AJAZ AHMED TADE TO MUNEERA AJAZ TADE AS PER AADHAAR CARD CL-470 M

WE AJAZ AHMED MOHD TADE AND MUNEERA AJAZ TADE HAVE CHANGE MY SON'S NAME FROM MAVIYA TO MAVIYA AJAZ TADE AS PER AADHAAR CARD. CL-470 N

WE AJAZ AHMED MOHD TADE AND MUNEERA AJAZ TADE HAVE CHANGE MY DAUGHTER'S NAME FROM AQSA TADE TO AQSA AJAZ TADE AS PER AADHAAR CARD CL-470 O

I HAVE CHANGE MY NAME FROM RUQAIYYA BATOOL MUKHTAR AHMED SHAIKH TO RUQAIYYA BATOOL MOHAMMED SALMAN SHAIKH AS PER GAZETTE NO (M-187856) CL-488

I HAVE CHANGE MY NAME FROM ASHFAQ AHMED TO ASHFAQ AHMED SHAIKH AS PER AADHAR NO. (6998 6481 7814). CL-488 A

I HAVE CHANGED MY NAME FROM G K BORADE TO GORAKSHANATH KARBHARI BORHADE AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-1958288). CL-719

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAFEEQUE SHAMSUDDIN PARKAR (OLD NAME) TO SHAFEEQUE SHAMS PARKAR (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO VL 586809 DATE 9TH AUGUST 2019 CL-720

I JIVRAJ NARAN RAVAT & RATANBEN JIVRAJ RAVAT HAVE CHANGED OUR SON (MINOR) NAME FROM MITUL JIVRAJ PATEL TO MITUL JIVRAJ RAVAT AS PER AFFIDAVIT NO VL 586916 DATED 9TH AUGUST 2019 CL-720 A

I HAVE CHANGED MY NAME FROM HETALBEN SATODIA TO HETAL SATODIA AS PER DOCUMENT FOR ALL PURPOSES CL-814

I HAVE CHANGED MY NAME FROM HITESHBHAI SATODIA TO HITESH SATODIA AS PER DOCUMENT FOR ALL PURPOSES CL-814 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MAHENDRANATH SINGH TO MAHENDRANATH AMARNATH SINGH VIDE GOVERNMENT MAHARASHTRA GAZETTE (M - 1795170) CL-815

I HAVE CHANGED MY NAME FROM NAZIYA ASHRAF SIDDIQUE TO NAZIYA MOHAMMED ASHRAF SIDDIQUE AS PER MY AADHAR CARD NAME TO SUBMISSION OF PASSPORT APPLICATION FORM TO PSK, MUMBAI. ADD: HARI OM APT. ROOM-NO: 30, GOPCHARPADA, VIRAR- (E), PALGHAR 401305. CL-820

I HAVE CHANGED MY NAME FROM TERESA DCOSTA TO MAIRUNNISA SHAMSHUDDIN KHAN AS PER AFFIDAVIT CL-971 V

I HAVE CHANGED MY NAME FROM NARAYANAN VENKETARAMAN IYER TO NARAYAN VENKATARAMAN IYER AS PER DOCUMENTS. CL-971 W

I HAVE CHANGED MY NAME FROM MOULA ALI SYED TO MOULAALI PEER SYED AS AADHAAR CARD NO. 504904131093. CL-971 X

I HEREBY DECLARE THAT MY NAME IN CLASS 10TH MARKSHEET IS STATED AS ROSHAN NARESH SHRIPAD AND THAT IN B TECH DEGREE CERTIFICATE IS SHRIPAD ROSHAN NARESH. I CERTIFY THAT BOTH THE NAMES BELONG TO THE SAME PERSON AND HENCEFORTH WILL BE CALLED AS ROSHAN NARESH SHRIPAD. CL-971 Y

I HAVE CHANGED MY NAME FROM DINESHBHAI SANKABHAI PARMAR TO DINESHBHAI SANKABHAI DARJI AS PER AFFIDAVIT CL-971 Z

I HAVE CHANGED MY NAME FROM AFFAK KHAN / AFAK KHAN TO AFAK WAFIK KHAN AS PER AFFIDAVIT CL-971 A1

I HAVE CHANGED MY NAME FROM WAFIK KHAN / WAFIQ KHAN TO WAFIK ABDUL AHAD KHAN AS PER AFFIDAVIT CL-971 A2

I HAVE CHANGED MY NAME FROM ZAINAB KHATOON / ZANAB BEGUM TO ZAINAB BEGUM WAFIK KHAN AS PER AFFIDAVIT CL-971 A3

I HAVE CHANGED MY NAME FROM KUMARI ROUL PUSHPALATA ANKUSH TO SANDHYA SUDHAKAR GURAO AS PER AFFIDAVIT CL-971 A4

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH SIDHIK BASHA BARKATALI TO SHAIKH SIDHIK BASHA AS PER AFFIDAVIT CL-971 A5

I MR. HARPAL SINGH AJIT GHAI HAVE CHANGED MY MINOR DAUGHTER'S NAME FROM SARAB HARPAL GHAI TO SARAB KAUR GHAI AS PER AFFIDAVIT CL-971 A6

I HAVE CHANGED MY NAME FROM JYOTHI PURUSHOTTAM MEDAR TO JYOTI JAGDISH SHETTY AS PER AFFIDAVIT CL-971 A7

I HAVE CHANGED MY NAME FROM MURUGESAN M TO MURUGESAN AS PER AFFIDAVIT CL-971 A8

I HAVE CHANGED MY NAME FROM SAYYED ZAFAR ALI DEEN ALI TO ZAFAR SAYED AS PER AFFIDAVIT CL-971 A9

I HAVE CHANGED MY NAME FROM ALI ABBAS ASGAR TO ABBAS ALI ASGAR ALI SAYYED AS PER AFFIDAVIT CL-971 A10

dishtv d2h

डिशटीवी इंडीया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: 18वा मजला, ए. विंग, मॅररथन फ्लुरिडस, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई - 400 013
कॉर्पोरेट कार्यालय: FC-19, सेक्टर-16A, नोएडा, उ.प्र. - 201 301
दूरध्वनी क्रमांक: 0120-5047005/5047000, फॅक्स क्रमांक: 0120-4357078
वेबसाईट: www.dishd2h.com, ई-मेल: investor@dishd2h.com, CIN: L51909MH1986PLC287553,

नोटिस

याद्वारे नोटिस देण्यात येते की डिशटीवी इंडीया लिमिटेडच्या सदस्यांची 31 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक मुरुवा, 19 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता द हॉल ऑफ कल्चर, नेहरू सेंटर, डॉ. अनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - 400 018, महाराष्ट्र इथे दिनांक 30 जुलै, 2019 रोजी एजीएमच्या नोटिसीमध्ये नमूद केल्यानुसार कामकाज करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

सदर एजीएमबद्दल नोटिसीत इतर गोष्टींचा समावेश असलेला विक्त वर्ष 2018-19 साठी वार्षिक अहवाल, वार्षिक ऑडिटेड वित्तीय ताल्लेखसोबत लेखा परीक्षकांचा अहवाल, संचालक अहवाल, कॉर्पोरेट कारार अहवाल, व्यवसाय जबाबदारी अहवाल, प्रॉक्सीची नमुना आणि उपस्थितीची पावती, सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर मान्य पद्धतीने आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनी / डिपॉझिटरी सहभागी(सी)मध्ये ई-मेल आयडीसह नोंदणी केलेल्या सदस्यांना पाठविण्यात आली आहे.

भारतीय रोजे आणि विनियम मंडळ (उत्तरावधान्याचे सूचिकरण आणि प्रकटन आवश्यकता) नियम, 2015 चा नियम (नियमांचे सूचिकरण) आणि कंपनी कायदा, 2013 चे कलम 108, सोबत कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, 2014 चा नियम 20, यांच्या अनुसार, ही कंपनी अंतिम दिनांक म्हणजे 12 सप्टेंबर, 2019 अखेरी कंपनीचे इव्हेंट्स शेअर्स धारण करणाऱ्या सर्व सदस्यांना ई-वोटिंग करता येण्यासाठी, नॅशनल सिव्हरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) द्वारे, सुदूर ई-वोटिंग सुविधा (ई-वोटिंग) पुरवित आहे. नोटिस पाठविल्यानंतर कंपनीचे इव्हेंट्स शेअर्स अधिग्रहित करणारी आणि अंतिम दिनांकानुसार धारण करणारी कोणतीही व्यक्ती, evoting@nsdl.co.in किंवा mt.helpdesk@linkintime.co.in किंवा investor@dishd2h.com या पत्त्यावर ई-मेलद्वारे एक विनंती पाठवून लॉगइन आयडी प्राप्त करू शकेल. जर एखाद्या सदस्याने ई-वोटिंगद्वारे NSDL कडे यापूर्वी नोंदणी केलेली असेल तर, ई-वोटिंगसाठी वर्तमान युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरता येऊ शकेल. सदस्याने एखाद्या ठरावावर एकदा आपले मत दिले की, त्या सदस्याला ते नंतर बदलण्याची परवानगी मिळणार नाही. ई-वोटिंगद्वारे मतदान केलेला एखादा सदस्य वार्षिक सर्वसाधारण बैठकीत प्रत्यक्ष सहभागी होऊ शकताना, परंतु त्याला/त्याला बैठकीत मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. एजीएमच्या नोटिसीमध्ये समाविष्ट कामकाजाच्या सर्व बाबींसाठी ई-वोटिंगची सुरुवात रविवार, 15 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी 9.00 वाजता (आयएसटी) होईल आणि बुधवार, 18 सप्टेंबर, 2019 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता (आयएसटी) संपेल. यानंतर NSDL द्वारे ई-वोटिंग मोड्युल निष्क्रिय करण्यात येईल. ज्या सदस्यांनी ई-वोटिंगद्वारे आपले मतदान केलेले नसेल ते, एजीएममध्ये आपला मतदानाचा हक्क बचावू शकता.

वार्षिक अहवालाचा भाग या स्वरूपात AGM ची नोटिस कंपनीची वेबसाईट www.dishd2h.com आणि NSDL ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. ई-वोटिंगची प्रक्रिया AGM च्या नोटिसमध्ये, तसेच NSDL ची वेबसाईट अनु. www.evoting.nsdl.com वर दिलेली आहे. काही प्रश्न असतील तर, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQS) आणि शेअरधारकांसाठी ई-वोटिंग युजर मॅन्युअलमध्ये www.evoting.nsdl.com इथे संदर्भ घ्यावा किंवा NSDL कडे टोल फ्री क्र. 1800-222-990 किंवा श्री. अमित मिशाल यांना evoting@nsdl.co.in आणि amitv@nsdl.co.in यावर संपर्क साधावा. ई-वोटिंगच्या खेरीज या एजीएमबद्दल कोणताही प्रश्न किंवा तक्रार असेल तर, ती कंपनी सेक्रेटरी यांना investor@dishd2h.com या पत्त्यावर किंवा कॉर्पोरेट कार्यालय पत्त्यावर पाठवू शकता किंवा सदस्य श्रीमती तुषी परब, लिंक इन्स्टाईम इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीच्या निबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट यांच्याकडे पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकतात C-101, 247 पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोली (पश्चिम), मुंबई - 400 083, दूरध्वनी: +91 022 49186270, फॅक्स: +91 022 49186060, ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in.

डिश टीवी इंडीया लिमिटेड करिता

हस्ता./

रणजित सिंग

कंपनी सचिव

स्थळ: नोएडा

दिनांक: 26 ऑगस्ट, 2019

सदस्यत्व क्र. -A15442

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. MOHAN T. METHWANI and MRS. BHAGWANTI M. METHWANI, members of THE SURAJ CO-OPERATIVE HOUSING SOCIETY



बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra

भास्कर संस्कार का उद्यम

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील ओमप्रकाश गुप्ता (लगनानंतर चे नाव श्रीमती निलीमा कुमार), हे सदस्य कि. सी-९, १ला मजला, ओम कलाश गंगा गृहनिर्माण संस्था मर्यादित, (Reg. No. BOM/HSG/3820 of 1972), पत्ता फ्लॉट नं.१०५२, एल.बी.एस.मार्ग मुलुंड परिचम, मुंबई - ४०००८० या सदस्यकेचे मालक आहेत व शेअर्स सर्टिफिकेट नं.८ (ज्यात शेअर्स क्र.३६ ते ४० चा समावेश आहे) चे धारक आहेत. सदर मूळ शेअर्स सर्टिफिकेट हे गहाळ झाले असून सर्वतोपरी तपास करून देखिल त्याचा शोध लागलेला नाही. त्यांनी संस्थेला डुप्लिकेट (प्रतिलिपी) शेअर्स सर्टिफिकेट देण्याविषयी अर्ज केलेला आहे तरी गहाळ झालेल्या शेअर्स सर्टिफिकेट ऐवजी डुप्लिकेट (प्रतिलिपी) शेअर्स सर्टिफिकेट देण्याबद्दल हरकत असल्यास व इतर कोणत्याही दस्तऐवजाच्या आधारे सदर शेअर्स सर्टिफिकेटवर कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध सांगणाऱ्या व्यक्तीने या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४(चौदा) दिवसांच्या आत तसे कागदोपत्री पुराव्यानिशी लेखी स्वरूपात निमस्वाक्षरीकार यांच्याकडे आकांक्षा, दुसरा मजला, साने गुरुजी नगर, मुलुंड पूर्व, मुंबई - ४०००८१, येथील त्यांच्या कार्यालयात लेखी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा संस्थेने डुप्लिकेट (प्रतिलिपी) शेअर्स सर्टिफिकेट देण्यास कोणाचीही कोणतीही हरकत नाही असे गृहित धरून डुप्लिकेट (प्रतिलिपी) शेअर्स सर्टिफिकेट निर्गमित करण्यात येईल व मागाहून येणाऱ्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

आज दिनांक: २७/०८/२०१९ समीर क. वैद्य. वकील

आज दिनांक: २७/०८/२०१९ समीर क. वैद्य. वकील

वकील जॉर्ज फरगोज

जाहीर नोटीस

वसई येथील मा. एस. एन. भोसले, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, वसई यांचे

न्यायालयात

विशेष दिवाणी क्र. १६५/२०१९

नि.क्र.: १८

Shri Sanjeev Lalchandra Tripathi

... वादी

विरुद्ध

Shri Jaysing Shrirang Sonde

... प्रतिवादी

To,

- Shri Loknath Shrinath Yadav
R/at. Flat No. B/303, 3rd Floor,
Uttara Purva Co-op Hsg. Soc. Ltd.,
Achole, Nallasopara East, Tal.
Vasai, Dist. Thane. Palghar-401209.
- Shri Diwakar Ramakant Mishra,
R/at. Flat No. B/108, Shivdham No. 1
Co-op Hsg. Soc. Ltd., Talav Road,
Bhayandar East, Dist.

ज्याअर्थी सदरचे वादी ह्यांनी मे. दिवाणी न्यायाधीश (व. स्तर), वसई यांच्या कोर्टात प्रस्तुतचा विशेष दिवाणी दावा क्र. १६५/२०१९ दाखल केला आहे.

त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की, सदर विशेष दिवाणी दावामध्ये प्रतिवादी क्र. २ व ३ यांच्यावर प्रत्यक्ष नोटिसीची नवावणी झालेली असून ही जाहीर नोटीस तमाग जनतेस प्रसिद्ध करित आहेत. तरी सदर ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क, हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामील होऊन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरून असे कळविण्यात येते की, सदर मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे म्हणणे ऐकून प्रस्तुतच्या अर्जात निकाल देईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणी पुढील तारीख २६/०९/२०१९ रोजी नेमण्यात आली आहे.

आज, दि. २१/०८/२०१९ रोजी माझ्या सहनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.
हक्कमावरून,
सही/-
अधीक्षक
दिवाणी न्यायालय,
व. स्तर, वसई

शिक्का

ठाणे क्षेत्रिय कार्यालय :

बी ३७, वाळंदे औद्योगिक वसाहत, ठाणे (प)